PUBLIC NOTICE ate Mrs. Kantaben Dhirajkumar No. 39-40 Co-operative Housing Society Ltd., situated at Shant Nagar, Mira Road (E) - 401107 and holding **Flat No. 104**, in **Building No. 40** of the Society and 5 (Five) Shares via Share Certificate No. 40 bearing nclusive), died intestate or

The Legal heirs of Late Mrs. Kantaber **Dhirajkumar Rohit** have executed Release Deed dated 11/08/2025 i favour of Mr. Dhiraikumar H Rohi

Person having any claims or objectior o the transfer of the said flat and the shares and interest of the decease member in the capital/ property of the society either by way of inheritance succession, mortgage, possessior sale, gift, lease, lien, charge, trust license, maintenance, easement o otherwise howsoever are hereb required to make the same known in writing with supporting documents to the undersigned between 11am to 7pn at the office address : B/002, Groun Floor, Sheetal Sarovar, MTNL Road Sheetal Nagar, Mira Road (E), Dist Thane - 401107 within 15 (Fifteen days from the date hereof. If no claims bjections are received within the period prescribed above, such claim/objection shall be considere waived/abandoned and the societ shall be free to deal with the shares and nterest of the deceased member in the capital/ property of the society in such nanner as is provided under the bye

Komal Singh (Advocate) lace: Mira Road Date: 14-08-2025



CIN: L45209MH1981PLC023923 Regd.Office: 205C, 45 Juhu Residency, Off Gulmoh Road, Juhu, Vileparle (West), Mumbai 400049 Tel No: 022-4223 3333 www.zodiacventures.in

email id: info@zodiacventures.in

	Extract of Statement of Standalone & Consolidated										
	Unaudited Financial	Results for	or the Qua	arter Ende	ed June 30), 2025	(Rs. In Lacs)				
Sr.	Particular		Standalone		Consolidated						
No.		Quarter Ended	Quarter Ended	Year Ended	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended				
		30.06.2025		31.03.2025	30.06.2025		31.03.2025				
		(Un-audited)	(Un-audited)	(Audited)	(Un-audited)	(Un-audited)	(Audited)				
1	Total income from operations	63.67	-	160.26	63.67	-	160.26				
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	38.71	(0.30)	113.94	38.71	(0.30)	113.94				
3	Net Profit for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	38.71	(0.30)	113.94	38.71	(0.30)	113.94				
4	Net Profit for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	29.03	(0.30)	96.13	29.70	0.46	101.29				
5	Total Comprehensive Income for the period after tax	29.03	(0.30)	96.13	29.70	0.46	101.29				
6	Equity Share Capital	375.90	375.90	375.90	375.90	375.90	375.90				
7	Reserves (Excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year			-			-				
8	Earnings Per Share (of Rs. 1/- each)										
	Basic	0.08	-	0.26	0.08	0.00	0.27				

Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results is available on the website of Stock Exchange i.e. www.bseindia.com and on the website of

Colab Platforms Limited

(formerly known as Colab Cloud Platforms Limited) CIN: L65993DL1989PLC038194

Reg. Office Address: Innov8 CP2 44, Backary Portion, Regal Building, New Delhi, 110001.

Tel: 8828865429 E-mail: cs@colabcloud.in Website: www.colabcloud.in

The meeting of the Board of Directors of the Company was held on 13/08/2025 for consideration and approval of Unaudited Financial Results for the quarter ended on 30/06/2025 ("Financial Results").

The detailed format of Financial Results filed with the stock exchange pursuant to Regulation 33 of the SEBI LODR Regulations, 2015 are available on the website of the stock exchange i.e. www.bseindia.com and on the website of the Company i.e. www.colabplatforms.com

For Colab Platforms Limited

Sd/-

Mukesh Jadhav

Date: 14.08.2025

Place: Visakhapatnam

Director Date: 13/08/2025 DIN: 09539015 Place: New Delhi



COASTAL CORPORATION LIMITED

CIN: L63040AP1981PLC003047

Regd.Office: Coastal One, Plot No. 1, Balaji Nagar 3rd & 4th Floor, Door No. 8-1-5/4, Siripuram, Visakhapatnam, Andhra Pradesh, India, 530003 Phone No. 0891-2567118

Website: www.coastalcorp.co.in, Email: secterialdept@coastalcorp.co.in

UN-AUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS OF THE COMPANY FOR THE QUARTER ENDED 30th JUNE, 2025

Based on the recommendation of the Audit Committee, the Board of Directors of M/s. Coastal Corporation Limited ("the Company") at its meeting held on Thursday, the 14th day of August, 2025, approved the Un-Audited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the Quarter Ended June 30, 2025, which have been subjected to a limited review by M/s. Brahmayya & Co., Statutory Auditors of the Company in terms of Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement) Regulations, 2015.

The above-mentioned Financial Results are available on the website of the Company www.coastalcorp.co.in You can also access the results by scanning the Quick Response Code provided below:



For and on behalf of Board of Directors

G V V Satyanarayana Director-Finance and CFO

INNOVASSYNTH INVESTMENTS LIMITED

CIN: L67120MH2008PLC178923

STANDALONE

Regd. Office: Shop No.17, C-Wing, S.No-55, CT.S.No.-1655, Leena Heritage Co Op. Housing Society, Khopoli, Raigarh (MH), Khopoli Maharashtra, India, 410203. Website: www.innovassynthinvestments.in | E-mail: secretarial@innovassynthinvestments.in EXTRACT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30 JUNE, 2025 (₹ in Lakhs)

			01711127120112	-	•	011002127112	_
Sr. No.	Particulars	Quarter ended 30 June, 2025	Quarter ended 31 March, 2025	Quarter ended 30 June, 2024	Quarter ended 30 June, 2025	Quarter ended 31 March, 2025	Quarter ended 30 June, 2024
1	Total Income from Operations	-	-	-	-	-	-
2	Net Profit / (Loss) for the period						
	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(21.78)	(19.60)	(17.59)	(21.78)	(19.60)	(17.59)
3	Net Profit / (Loss) for the period before tax						
	(after Exceptional and/or Extraordinary items)	(21.78)	(19.60)	(17.59)	(21.78)	(19.60)	(17.59)
4	Net Profit / (Loss) for the period after tax						
	(after Exceptional and/or Extraordinary items)	(21.88)	(20.78)	(17.59)	(21.88)	(20.78)	(17.59)
5	Total Comprehensive Income for the period						
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)						
	and Other Comprehensive Income (after tax)]	(21.88)	(20.78)	(17.59)	(699.52)	398.28	(586.42)
6	Equity Share Capital	2,798.43	2,798.43	2,427.80	2,798.43	2,798.43	2,427.80
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown						
	in the Audited Balance Sheet of the previous year*#	-	-	-	-	-	-
8	Earnings Per Share (of ₹ 10/- each)**						
	(for continuing and discontinued operations) -						
	1. Basic:	(0.08)	(0.07)	(0.07)	(2.50)	1.42	(2.42)
	2. Diluted:	(0.08)	(0.07)	(0.07)	(2.50)	1.42	(2.42)
Th	e standalone and consolidated unaudited financial results of	of the compan	y for the quar	ter ended 30	June 2025 hav	ve been reviev	wed by Audit

Committee at their meeting held on 14 August 2025 and approved by the Board of Directors in its meeting held on 14 August 2025. The Statutory Auditors of the Company have reviewed above results for quarter ended 30 June 2025.

Note:- The above is an extract of the detailed format of quarter ended financial results for 30 June 2025 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the quarterly financial results are available on the Stock Exchanges Website- www.bseindia.com and on the company's website- www.innovassynthinyestments.in

For and on behalf of the Board of Directors of Innovassynth Investments Limited

Dr. Hardik Joshipura DIN: 09392511

Sameer Pakhali CS and CFO

Date: 14th August, 2025

NATIONAL PLASTIC INDUSTRIES LIMITED

Registered Office: Vilco Centre, 114 E. 4th Floor, Opp. Garware, Subhash Road, Vile Parle (East), Mumbai - 400057. Website: www.nationalplastic.com, E-mail: info@nationalplastic.com, Tel No.: 022 -67669999/28311555, Fax No: 022-6766 9998

EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2025 (₹ in Lakhs) For The Quarter Ended On Sr. Particulars For The Year Ended On 30.06.2025 30.06.2024 31.03.2025 31.03.2025 (Unaudited) (Unaudited) (Audited) (Audited) Total Income 2.199.24 2.434.13 2.471.73 9.757.36 2 Net Profit (Loss) before Tax (before Exceptional 234.34 85.50 507.41 and /or Extraordinary items) 234.34 Net Profit (Loss) before Tax (after Exceptional 85.50 60.64 507.41 and /or Extraordinary items) Net Profit (Loss) after Tax (after Exceptional and / 85.50 102.42 375.49 or Extraordinary items) 109.86 382.93 Total Comprehensive Income 85.50 60.64 [Comprising Profit /Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax) 912.96 912.96 912.96 912.96 Paid-up equity share capital (Face Value ₹ 10/- per share) Reserve excluding Revaluation Reserves as per 4,186.82 balance sheet of previous accounting year Earnings per share (after extraordinary items) (of ₹ 10/- each) (not annualised): (a) Basic 0.94 0.66 4.11 1.12 0.94 0.66 1.12 4.11

(b) Diluted Notes:

Place : Mumbai

Date: 14th August 2025

Place: Khopoli

NATIONAL

- The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their respective meetings held on 14th August 2025 and have been subjected to limited review by the statutory auditor
- 2 The Statement of standalone financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (IndAS), the provisions of the Companies Act, 2013, as applicable and guidelines issued by the Securities and ExchangeBoard of India
- The Company is engaged in the business of manufacturing of plastic moulded and extruded articles and PVC Mats.
- The results will be available on the company's website "www.nationalplastic.com" and on the Stock Exchange website of BSE Ltd at "www.bseindia.com.

For National Plastic Industries Limited

Paresh V. Parekh **Managing Director** DIN: 00432673

Diluted 0.08 0.26 0.08 Notes: 1. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under the Company i.e www.zodiacventures.in Jimit Shal Date: 14th August, 2025 **Managing Director**

ador

ADOR MULTI PRODUCTS LIMITED

Regd. Off: Ador House, 5th Floor, 6 K Dubash Marg, Fort Mumbai - 400 001

CIN:L85110MH1948PLC310253 Website: www.adormultiproducts.com E-mail: info@adormultiproducts.com

EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR QUARTER ENDED JUN 30, 2025

		S	tandalone		Co	Consolidated			
		For Quarte	er Ended	Year Ended	For Quarte	er Ended	Year Ended		
SL No	Particulars	30.06.2025	30.06.2024	31.03.2025	30.06.2025	30.06.2024	31.03.2025		
		(Un Audited)	(Un Audited)	(Audited)	(Un Audited)	(Un Audited)	(Audited)		
1.	Total Income from Operations	30.02	66.56	217.97	30.01	66.56	217.97		
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax,								
	Exceptional and/or Extraordinary items#)	(28.26)	(24.30)	(66.03)	(28.32)	(3.65)	(56.68)		
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after						, ,		
	Exceptional and/or Extraordinary items#)	(28.26)	(24.30)	(66.03)	(28.32)	(3.65)	(319.05)		
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after						` ′		
	Exceptional and/or Extraordinary items#)	(28.26)	(24.30)	(63.55)	(28.32)	(3.65)	(316.58)		
5.	Total Comprehensive Income for the period						, ,		
	[Comprising Profit / (Loss) for the period(after tax)								
	and Other Comprehensive Income (after tax)]	(28.26)	(24.30)	(63.94)	(28.32)	(3.65)	(316.97)		
6.	Equity Share Capital	956.09	467.36	467.36	956.09	467.36	467.36		
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown								
	in the Audited Balance Sheet of the previous year			(260.77)			438.88		
8.	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing								
	and discontinued operations) - Basic:	(0.30)	(0.52)	(1.37)	(0.30)	(0.08)	(6.78)		
	Diluted:	(0.30)	(0.52)	(1.37)	(0.30)	(0.08)	(6.78)		

Date: 13th August 2025

- The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results ended 30 Jun, 2025 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange www.bseindia.in and the listed entity www.adormultiproducts.com
- The Company holds shares in its two subsidiary i.e., 58.00% Anamoticals Ador India Pvt ltd. and 52.75% in 1908 E-Ventures Pvt. Ltd.

Previous Period's figures have been re-grouped wherever necessary to facilitate comparison

Place: Mumbai

For Ador Multiproducts Ltd. Managing Director & CFO



NUVAMA CLEARING SERVICES LIMITED

Corporate Identity Number: U51109MH2008PLC187594

Regd. Off.: 801- 804, Wing A, Building No. 3, Inspire BKC, G Block, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai - 400 051 • Tel No.: +91 22 6620 3030

Financial Results for the quarter ended June 30, 2025 Quarter ended March March June June **Particulars** 30, 2025 31, 2025 30, 2024 31, 2025 (Audited) (Audited) (Unaudited) (Unaudited) Total income from operations 3,306.85 2,933.48 2,294.46 10,114.90 2 Net Profit for the period (before Tax, 2,060.85 1,973.61 1,384.24 6,837.04 Exceptional and/or Extraordinary items) 3 Net Profit for the period before Tax 1,384.24 6,837.04 2,060.85 1,973.61 (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit for the period after Tax 1,537.22 1,480.35 1,006.55 5,062.76 (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period 1.536.03 1.480.57 1.006.06 5.062.24 [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] 62.68 62.68 62.68 62.68 6 Paid-up equity share capital (Face Value of ₹ 10/- Per Share) 9,675.63 7,329.99 9,681.41 Reserves (excluding Revaluation Reserves) 9,681.41 652.10 652.10 652.10 8 Securities premium account 652.10 9,738.31 9,744.09 7,392.67 9,744.09 Net worth 10 Paid-up Debt Capital / Outstanding Debt ² 8,623.58 5.074.68 49.99 5.074.68 11 Outstanding Redeemable Preference Share NA NA NA NA 12 Debt Equity Ratio 0.89 0.52 0.01 0.52 13 Earnings Per Share (₹) (Face Value of ₹ 10/- each) - Basic (Refer note 5) 245.27 236.19 160.60 807.78 - Diluted (Refer note 5) 245.27 236.19 160.60 807.78 14 Capital Redemption Reserve NA NA NA NA 15 Debenture Redemption Reserve 100.00 100.00 NA 100.00 16 Debt Service Coverage Ratio (DSCR) 0.31 0.46 3.08 1.24 17 Interest Service Coverage Ratio (ISCR) 3.16 3.87 3.34 3.99

Net worth = Equity share capital + Other Equity

Paid-up Debt Capital / Outstanding Debt = Debt securities

Debt-equity Ratio = Total Debt (Debt securities) / Net worth Debt Service Coverage Ratio = (Profit before tax and Finance cost excluding IND AS 116 impact) / (Finance cost excluding IND AS 116 impact +

Interest Service Coverage Ratio = (Profit before tax and Finance cost excluding IND AS 116 impact) / Finance cost excluding IND AS 116 impact

- The above is an extract of the detailed format of the quarter ended June 30, 2025 financial results filed with the Stock Exchange in accordance with Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended (the 'Listing Regulations, 2015') and the Indian Accounting Standards specified under section 133 of the Companies Act, 2013 read with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended and the relevant provision of the Companies Act, 2013, as applicable. The full format of the financial results are available on the website of the Stock exchange (www.bseindia.com).
- For the other line items referred in regulation 52 (4) of the LODR Regulations, pertinent disclosures have been made to the Stock Exchange (BSE). The above financial results of the Company for the quarter ended June 30, 2025 have been approved by the Board of Directors at their
- The above financial results for the quarter ended June 30, 2025 have been subjected to limited review by the statutory auditors of the Company and the auditors have issued an unmodified review report. 5 Earnings per share for the quarters are not annualised
 - For and on behalf of the Board of Directors

Udit Sureka Executive Director & CEO

DIN: 02190342 Mumbai, August 13, 2025

शुक्रवारी अमरावती शहरातील तीनही उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद

दिनानिमित्त १५ स्वातंत्र्य अमरावती मोठ्या प्रमाणावर शहरात नागरिक, शालेय व म रस्त्यावर उतरणार असल्याने टाळण्यासाठी विशेष वाहतूक बंदोबस्त करण्यात आला आहे. तात्पुरत्या अधिसूचनेनुसार, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी करावे.

१४: उद्या सकाळी ६ ते दुपारी १२ व सर्व मार्गावरील हलक्या व जड मालवाहतूक वाहनांना प्रवेश बंदी राहील. तसेच गाडगेनगर समाधी मंदिर ते जिल्हा स्टेडियम, इर्विन चौक वाहतुकीची कोंडी व अपघात ते राजापेठ पोलीस स्टेशन, व कथे हॉस्पिटल ते नंदा मार्केट-पोलीस उपायक्त (मुख्यालय) महत्त्वाच्या उड्डाणपुलांवरून आहे

कायदा-सृव्यवस्था वाजेपर्यंत शहरात येणाऱ्या राखण्यासाठी घेतलेल्या या खबरदारीच्या उपाययोजनेचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोटार वाहन कायदा १९८८ व म हाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ अंतर्गत कायढेशीर कारवाई केली जाणार आहे.वाहतक विभाग व पोलीस प्रशासनाने कुशल ऑटो अशा तिन्ही नागरिकांना आवाहन केले की, आदेशातील रमेश धूमाळ यांनी १२ सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश निर्बंधांचे काटेकोर पालन ऑगस्ट रोजी जारी केलेल्या बंदी करण्यात आली आहे. करून प्रशासनास सहकार्य

Chola 🏖

चोलामडलम इन्व्हेस्टमेट अँड फायनान्स कपनी लिमिटेड कॉर्पोरेट कार्यालय : चोला क्रेस्ट, सी५४ आणि सी५५, सुपर बी-४, थिरू वी का इंडस्ट्रियल इस्टेट, गिन्डी, चेन्नई-६००००३२. तामिलनाडू, भारत. शाखा कार्यालय : युनिट क्र.२०३, लोटस आयटी पार्क , रोड क्र.१६, वागळे इस्टेट, ठाणे पश्चिम, महाराष्ट्र - ४००६०४.

ताबा सूचना (नियम ८ (१) अन्वये)

ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत **मे.चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी लिमिटेड**चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ९ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत कर्जदारांना मागणी सूचना जारी केल्या ज्यांची नावे स्तंभ (सी) मध्ये निर्दिष्ट केलेल्या तारखांवर खाली स्तंभ (बी) मध्ये दर्शविली गेली आहेत, सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत खालील स्तंभ (डी) मध्ये दर्शविलेली थकबाकी रक्कम व्याजासह परत करणे

कर्जदार यांनी वर नमुद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सुचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (४) सहवाचिता नियम ८ अन्वये स्तंभ एफ मध्ये खाली नमूद केलेल्या तारखांना खाली दिलेल्या स्तंभ (ई) मध्ये वर्णन केलेल्या कंपनीकडे तारण ठेवलेल्या मालमत्तेचा **सांकेतिक ताबा** खाली

विशेषतः कर्जदारांना आणि सर्वसाधारणपणे जनतेला खाली दिलेल्या स्तंभ ए मध्ये नमुद केलेल्या मालमत्तेचा व्यवहार न करण्याची खबरदारी देण्यात आली आहे आणि अशा कोणत्याही व्यवहारांवर मेसर्स चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी लिमिटेड स्तंभ (डी) मध्ये नमूद केलेल्या रकमेसाठी व्याज आणि इतर शुल्क आकारले जाईल. प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतुदी अन्वये कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

अ. क्र.	कर्जदाराचे नाव व पत्ता आणि कर्ज खाते क्रमांक	मागणी सूचना दिनांक	थक बाकी रक्कम	ताबा दिनांक
(ए)	(बी)	(सी)	(डी)	(ई)
۶.	कर्ज खाते क्र.: एचई०१बीएलपी०००००४२०५८ १. सुखर्विदर सिंग समरा (अर्जदार), २. बलजीत कौर सुखर्विदर सिंग समरा समरा (सह-अर्जदार), दोघांचा पत्ता: ए-२५०२, भूमिराज हेरिटेज इमारत, प्लॉट क्र.१, २, सेक्टर १८, सानपाडा, नवी मुंबई, ठाणे, महाराष्ट्र-४००७०५. ३. सुखर्विदर सिंग समरा (अर्जदार),		दि.२३.०५.२०२५ रोजी देय रू. २,६८,८९,१५५/ आणि त्यावरील व्याजासह	१३.०८.२०२५
	४. विरिदरपाल सिंग हरर्जिदर सिंग चहल (सह-अर्जदार), तसेच : अक्षर बिझनेस पार्क, ऑफिस क्र.२०४१, अक्षर बिझनेस पार्क, एम विंग वाशी कोपरखैरणे रोड, ठाणे-४००७०३. ५. एमएफसी आणि सन्स (सह-अर्जदार), अक्षर बिझनेस पार्क, ऑफिस क्र. २०४१, अक्षर बिझनेस पार्क, एम विंग वाशी कोपरखैरणे रोड, ठाणे-४००७०३. ६. वारिंदरपाल सिंग			

स्थावर मालमत्तेचे वर्णन : प्लॉट क्र. १२६ मध्ये तळ + पहिला ते दुसरा मजला, सेक्टर क्र. १९ सी झोन क्र. ५/२०७ मध्ये मोजमाप क्षेत्र सुमारे २०० चौ.मी., ग्रोमा मार्ग, वाशी गाव, तालुका आणि जिल्हा ठाणे-४००७०३ येथील सर्व भाग व खंड. **उत्तरेला:** प्लॉट क्रमांक १२७, **दक्षिणेला:** प्लॉट क्रमांक १२५, **पूर्वेला:** १५.०० मीटर रुंद रस्ता, पश्चिमेला: प्लॉट क्रमांक ९१.

दिनांक : १३.०८.२०२५ ठिकाण : मुंबई

सही/- प्राधिकृत अधिकारी चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी लिमिटेड

निवडणूक कार्यक्रम २०२५ – २०३०

हरजिंदर सिंग चहल (सह-अर्जदार), बी-२४०२, साई मन्नत प्लॉट नं.१ए, सेक्टर ३४ए,

खारघर रायगड रायगड (एमएच). नवी मंबई. महाराष्ट-४१०२१०.

डॉ. भीमराव रामजी आंबेडकर मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि., ठाणे, महाराष्ट निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय, डॉ. भीमराव रामजी आंबेडकर मिल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि., ठाणे, महाराष्ट्र निवडणुक कार्यक्रम प्रकाशन दिनांक १४ ऑगस्ट, २०२५

मी, निवडणूक निर्णय अधिकारी, डॉ. भीमराव रामजी आंबेडकर मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि., ठाणे, महाराष्ट्र, मला सहकारी निवडणूक प्राधिकरण, सहकार मंत्रालय, भारत सरकार यांच्या दिनांक १४/०७/२०२५ च्या आदेशान्वये दिलेल्या अधिकारांच्या आधारे, बहुराज्य सहकारी संस्था अधिनियम, २००२ व नियमानुसार, सूचनेद्वारे, डॉ. भीमराव रामजी आंबेडकर मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोँसायटी लि., ठाणे, महाराष्ट्र यांचा खालीलप्रमाणे निवडणूक कार्यक्रम जाहीर करीत आहे, जेणेकरून २०२५ ते २०३० या कालावधीसाठी या संस्थेच्या संचालक मंडळाची व पदाधिकाऱ्यांची निवडणूक घेण्यात येईल.

-		<u> </u>							
	मान्य माहिती व नाव (MSCS)	डॉ. भीमराव रामजी आंबेडकर मल्टिस्टेट सोसायटी लि., ठाणे, महाराष्ट्र. ई-मेल ar							
नोंटणी	क्रमांक व दिनांक	MSCS/CR/1514/2024, दिनांक 05/06/2024							
	क अधिकारी	जिल्हाधिकारी / दंडाधिकारी, ठाणे	00/2021						
	येणाऱ्या संचालकांची संख्या	०७ (साधारण-०४, अनुसूचित जाती/जमार्त पदाधिकारी -०२ [अध्यक्ष १, उपाध्यक्ष -१							
कार्यक्षेत्र		महाराष्ट्र व कर्नाटक	1						
	ा सदस्य	१०५ वैयक्तिक सदस्य							
मतदान	केंद्र	प्रत्येक राज्यात पुरेसे मतदान केंद्र							
क्र.	तपशील	दिनांक	वेळ						
1)	सदस्य/प्रतिनिधींची तात्पुरती यादी प्रकाशित कर		सकाळी ११:०० वा.						
2)	तात्पुरत्या यादीवर हरकती नोंदविण्याची मुदत	१९ ऑगस्ट ते २३ ऑगस्ट, २०२५ (मंगळवार ते शनिवार)	सकाळी ११:०० ते दुपारी ३:००						
3)	तात्पुरत्या यादीवर प्राप्त झालेल्या हरकतींची छाननी (असल्यास)	२५ ऑगस्ट ते २९ ऑगस्ट, २०२५ (सोमवार ते शुक्रवार)	सकाळी ११:०० ते दुपारी ३:०० (दररोज)						
4)	सदस्य/प्रतिनिधींची अंतिम यादी प्रकाशित करणे (मतदानास पात्र)	३० ऑगस्ट, २०२५ (शनिवार)	रात्री ११:०० वा.						
5)	उमेदवारी अर्ज वाटप व स्वीकार	०१ ते ०६ सप्टेंबर. २०२५ (सोमवार ते शनिवार)	सकाळी ११:०० ते दुपारी ३:०० (दररोज)						
6)	प्राप्त उमेदवारी अर्जाची यादी प्रकाशित करणे	०६ सप्टेंबर, २०२५ (शनिवार)	सायं. ०५:०० वा.						
7)	प्राप्त उमेदवारी अर्जाची छाननी	०८ सप्टेंबर, २०२५(सोमवार)	सकाळी११:०० ते दुपारी ३:००						
8)	वैध उमेदवारी अर्जाची यादी प्रकाशित करणे	०८ सप्टेंबर, २०२५ (सोमवार)	सायं. ०५:०० वा.						
9)	उमेदवारी अर्ज मागे घेणे	०९ सप्टेंबर, २०२५ (मंगळवार)	सकाळी ११:०० ते दुपारी ३:००						
10)	अंतिम उमेदवारांची यादी प्रकाशित करणे	०९ सप्टेंबर, २०२५ (मंगळवार)	सायं. ०५:०० वा.						
11)	मतदान दिनांक (आवश्यक असल्यास)	२१ सप्टेंबर, २०२५ (रविवार)	सकाळी ०८:०० ते दुपारी ०२:०० वा. आणि जे मतदार दुपारी ०२:०० वा. पर्यंत मतदान केंद्रात प्रवेश करतील त्यांना मतदानाची परवानगी दिली जाईल						
12)	मतमोजणी	२२ सप्टेंबर, २०२५ (सोमवार)	मतदानानंतर तत्काळ						
12 A)	फॉर्म १९ एम सादर करणे व शिफारस देणे संचालक मंडळाच्या निकाल जाहीर करण्यापूर्वी सहकारी निवडणूक प्राधिकरणाची (CEA) मंज् मिळवण्यासाठी	२३ सप्टेंबर, २०२५ (मंगळवार) पुरी	-						
13)	संचालक मंडळाचा निकाल जाहीर करणे	३० सप्टेंबर, २०२५ (मंगळवार)	नवी दिल्ली येथील सहकारी निवडणूक प्राधिकरणाची फॉर्म १९ एम वर मंजुरी मिळाल्यानंतर						
14)	निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे i) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ मर्यादा ii) अर्ज म घेण्याची वेळ व दिनांक iii) स्पर्धक उमेदवारांच यादी व निवडणुकीचा कार्यक्रम प्रदर्शित करणे		संचालक मंडळाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर						
15)	नव्याने स्थापन झालेल्या संचालक मंडळाची बैठक व वैध उमेदवारी अर्जाची यादी प्रकाशित करणे, मतदान (आवश्यक असल्यास)	०६ ऑक्टोबर, २०२५ (सोमवार)	सकाळी ११:०० वा. पासून पुढे						
16)	पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर करणे	सहकारी निवडणूक प्राधिकरण, नवी दिल्ली यांची फॉर्म १९ एन वर मंजुरी मिळाल्यानंतर	-						
17)	परतणूक अधिकारी(RO)यांनी निवडणूक कार्यक्रम जारी झालेल्या महिन्यातील मूळ वेतनाची माहिती सादर करणे	RO व ARO याच्या नियुक्तीच्या आदेशाची प्राप्ती झाल्यानंतर	-						
18)	समाजाने परतणूक अधिकारी (RO) / सहाय्यक परतणूक अधिकारी(ARO) व मतदान कर्मचाऱ्यांच् मानधनाच्या देयकासाठी निवडणुकीच्या खर्चाच्या स्वरूपात रक्कम जमा करणे	२२ सप्टेंबर, २०२५ व्या (सोमवार) पूर्वी	-						
1									

टीप: निवडणुकीचे कामकाज, निवडणूक कार्यक्रमात नमूद केलेल्या मतदान दिनांकाव्यतिरिक्त, सार्वजनिक/सरकारी/स्थानिक सुट्ट्यांमध्ये बंद राहील. सर्व मतदारांनी कृपया यांची नोंद घ्यावी.

दिनांकः १४/०८/२०२५

निवडणूक परतणूक अधिकारी भीमराव रामजी आंबेडकर मिल्टस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि., ठाणे, महाराष्ट्र. (जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी, ठाणे)

रोईमा इंटेलिजेंस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड . वर्वीची पेरिटो ॲनालिटिकल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड , सीआयएन:यु७४९९९एमएच२०१४एफटीसी२५३८३१

: ४०४, सुम्मीत बिझनेस पार्क, एम व्ही रोड, गुंदबली गाव समोर, अंधेरी पुर्व, वक्ती रोड, गुंदबली गाव समोर, अंधेरी पुर्व, वकाला एमआयडीसी, मुंबई-४०००९३, महाराष्ट्र शाखा कार्या: १३वा मजला, सत्यमेव एलिट, आंबली जंक्शन. एस पी रिंग रोड. बोपाल

अहमदाबाद-३८००५८, गुजरात. वेबसाईट: www.roimaint.com, ईमेलः falguni.mehta@roimaint.com, दूरः:+९१ ९३२४३७५४१३

नमुना क्र.आयएनसी-२६ (कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे नियम ३० नसार)

कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतरीत करण्याकरिता वृत्तपत्रात प्रकाशित करावयाची जाहिरात केंद्र शासन, क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र, मुंबर्

कंपनी कायदा २०१३ चे कलम १३ चे उपकलम (४) आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ३० चे नियम (५) चे खंड (अ) प्रकरणात

रोईमा इंटेलिजेंस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (पुर्वीची पेरिटो ॲनालिटिकल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड), यांचे नोंदणीकृत कार्यालयः ४०४, नुम्मीत बिझनेस पार्क, एम^{ें}व्ही रोड, गुंदवली गाव मोर, चकाला एमआयडीसी, अंधेरी पुर्व, मुंबई-80009¥.

. ांसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की गुरुवार, १४ ऑगस्ट, २०२५ रोजी झालेल्या विशे पुष्तात्तात्त्व स्वतिक्ष्यात्त्व स्वतिक्ष्यात्त्र किरानी सर्विक्षायात्त्र किरानी स्वतिक्षयात्त्र किरानी स्वतिक तींदणीकृत कार्यात्त्व महाराष्ट्र राज्यातृत्त् अहमदाबाद गुजरात राज्यात स्थलांतरीत करण्याकरिता कंपनीचे मेमोरॅण्डम ऑफ असोसिएशन बदलण्याच्य निश्चितीसाठी कंपनीद्वारे केंद्र शासन (क्षेत्रिय संचाल गर्यालय) यांच्याकडे कंपनी कायदा २०१३ च्य लम १३ अंतर्गत अर्जदार कंपनीने अर्ज कर

कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नोंदणीक् कार्यालयाच्या नियोजित बदलामुळे काही बाधा थे असल्यास त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधार् कारण नमूद केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे आक्षेण रजि. पोस्टाने किंवा गुंतवणूकदार तक्रार नमुना भरू <mark>एमसीए–२१ पोर्टल</mark> (www.mca.gov.in) व सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **१४ दिवसां**च्य आत क्षेत्रिय संचालक (पश्चिम क्षेत्र), मुंबई, पत्त एव्हरेस्ट, ५वा मजला, १०० मरीन ड्राईव्ह, मुंबई ४००००२, महाराष्ट्र या कार्यालयात पाठवावी तसेच एक प्रत अर्जदार कंपनीला खाली नमुद त्यांच्य नोंदणीकृत कार्यालयात पाठवावे.

नादणाकृत काथालथात पाठवाव. नौं**दणीकृत कार्यालय:** ४०४, सुम्मीत बिझनेस पार्क एम व्ही रोड, गुंदवली गाव समोर, चकाल एमआयडीसी, अंधेरी पुर्व, मुंबई–४०००९३. अर्जदारांच्या वतीने व करित रोईमा इंटेलिजेंस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (पुर्वीची पेरिटो ॲनालिटिकल इंडिय प्रायव्हेट लिमिटेड सही/

अंजुम अमिरअली हिरार्न दिनांक: १५.० ठिकाण: मुंबई

PUBLIC NOTICE Our Client ORIENTAL CONTRACTORS PV7

LIMITED desire to purchase from (1 MOHAMMED RAZA S/O MOHAMMED AYÙ SURTI. (2) MOHAMMED AMIN S/O AYUE SURTI and (3) ABDUL KADAR S/O ABDUI HAMID SURTI, alongwith other Co-owners Co- ownership in respect of 1/8th Share i the aforesaid property through their Ancestra MARIAMBAI D/O NOOR MOHAMMEI WAJAWALLA and W/O ABDUL MIY alongwith entire vacant 2nd floor in the possession being the owners occupied are AND further (1) MOHAMMED RAFIQ MOHAMMED HASAN SURTI (2 MOHAMMED ASGAR MOHAMMED HASA SURTI (3) MOHAMMED SHAMIM S/C ZAINAB alongwith Co-owners entitled t 1/4th Undivided share in the aforesal property alongwith entire vacant 3rd floo being owners occupied area through the Common Ancestral EBRAHIN NOORMAHOMED in the piece and parce of the land alongwith the building bearing C.S. No. 3474, Bhuleshwar Division, "C Ward No. 6422, 72, Nizam Street, Null Bazar Mumbai 400 003 area admeasuring 85.29 Sq. Mtrs. or thereabout.

As per Property Card the said shares in th property stands in the name of MARIAMBA D/O NOOR MOHAMMED WAJAWALLA and W/O ABDUL MIYA, 1/8th share in the property Grand Mother of the aforesain Co-owners and through their Ancestra EBRAHIM NOORMAHOMED, 1/4t Jndivided shares.

All persons having any claim, right, title of nterest in the said properties by virtue of any documents written under any law o inheritance, mortgage, sale or otherwise any claim of whatsoever nature are hereb requested to lodge their claims in writing along with relevant documents / evidence within 15 days of this publication at addres given below. No claims received after the said period shall be entertained and if such claims even exist shall be deemed to have been waived. Date: 15th August 2025

SAHIR ASIF IQBAL PATEL Advocate High Court, Mumba Mob: 877909944 C/o. Oriental Contractors Pvt. Limited Sambava Chambers 4th Floor, Room No. 3; 20, Si P. M. Road; Fort; Mumbai - 400001 Mob: 8082777770

जाहीर सूचना

श्री. अकम हारुन मोलिक यांच्या वतीने सूचना देण्यात येत आहे, ज्यांनी फ्लॅट क्र.१८०३, क्षेत्रफळ ३८.४६ चौ.मी. कार्पेट क्षेत्र, १८वा मजला, ए विंग, रॉलेक्स हाईट म्हणून ज्ञात इमारत, जमीन सार्ट्हे क्र.१०(भाग) व ११, हिस्सा क्र.७, ८ व ९(भाग), संबंधित सीटीएस क्र.२५३, २५३/१ ते २६, क्षेत्रफळ १३०३ चौ.मी. बेकरी कंपाऊंड, सुभास नगर रोड सेटलाईट पार्कजवळ, भिवंडी गाव जोगेश्वरी (पुव), मुंबई-४०००६० येथील जागा खरेदी करण्याचा आणि मालक होण्याच प्रस्ताव ठेवला आहे. हे जाहीर निदर्शनास आणून देण्यात आले आहे

की. उपरोक्त जमिनीच्या सह-मालकांपैकी एक श्री. तौकीर अली यांचे ११ फेब्रुवारी २०१४ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पढील कायदेशीर वारसदार आहेत:

१. श्रीमती खुर्शीदा तौकीर अली (पत्नी) २. कुमारी तबस्सुम (मुलगी)

३. कुमारी इरम राहत (मुलगी) ४. कुमारी बेबी हुमेरा अली (लहान मुलगी)

श्रीमान तौसीफ तौकीर अली (मुलगा) ६. श्री. मोहम्मद जिशान अली (मुलगा)

या जाहीर सूचनेद्वारे मालक, श्री. अक्रम हारुन मोलिक यादारे कोणत्याही व्यक्ती, संस्था ज्यांचे या जागेवर किंवा त्याच्या कोणत्याही भागावर कोणताही दावा, हक्क, मालकी हक्क, हितसंबंध किंवा आक्षेप अस शकतात, त्यांनी या सूचनेच्या प्रकाशन तारखेपासून पंधरा (१५) दिवसांच्या आत, खाली नमूद केलेल्या पत्त्यावर, अशा दाव्याला पृष्टी देणाऱ्या सर्व सहाय्यक दस्तावेजांसह लेखी स्वरूपात साद

मदर कालावधी संपल्यानंतर पाप्त दालेले सर्व दावे, आक्षेप किंवा निवेदने माफ, सोडून दिलेले किंवा प्रतिबंधित मानले जातील आणि मालक असे कोणतेही दावे, अधिकार किंवा हितसंबंध अस्तित्वात नाहीत या आधारावर पुढे जातील

करावेत असे आमंत्रित करतात.

सादरीकरण पत्ता: कार्यालय क्र.४१७–४१८, ४था मजला डिम्पल आर्केड, ठाकुर कॉम्प्लेक्स, कांदिवली पुर्व, मुंबई-४००१०१.

दिनांक: १५ ऑगस्ट, २०२५ ठिकाण: मुंबई सही / वकील सुवर्णा अरुण गोविल

बालगोपाल कमर्शियल लिमिटेड

सीआयएन: एल४३२९९एमएच१९८२पीएलसी३६८६१०

९०१, ९वा मजला, क्रेसेन्ट रॉयले, सीटीएस क्र.७२०/४२-४६, ओशिवरा गाव, अंधेरी (पश्चिम), व्हीआयपी प्लाझाजवळ, न्यु लिंक रोड, मुंबई-४००००५३. वेबसाईट:www.bcommercial.org/ई-मेल: info@bcomme

३०.०६.२०२५ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल (रक्कम रु. हजारात)

								` /
		एक	मेव					
तप्शील	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष
	३०.०६.२५ लेखापरिक्षित	३१.०३.२५ अलेखापरिक्षित	३०.०६.२४ लेखापरिक्षित	३१.०३.२५ लेखापरिक्षित	३०.०६.२५ लेखापरिक्षित	३१.०३.२५ अलेखापरिक्षित	३०.०६.२४ लेखापरिक्षित	३१.०३.२५ लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	23806.29	(४६४५९.८७)	४७३९०.०१	८७०१०.९३	२३४८२.८९	(४६३७३.९०)	१७३९०.०१	८७०९६.९०
कालावधीकरिता निव्वळ नफा (कर, अपवादात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	२०३७७.२९	(५००९५.५४)	४५१९९.०३	७४२६८.५३	२०२७३.९३	(४८५०३.४८)	४५१९९.०३	७३८३६.९३
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाब आणि/र्किवा विशेष साधारण बाबनंतर)	२०३७७.२९	(५००९५.५४)	४५१९९.०३	७४२६८.५३	२०२७३.९३	(४८५०३.४८)	४५१९९.०३	७३८३६.९३
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाब आणि/र्किवा विशेष साधारण बाबनंतर)	१६७६६.0१	(४३७५८.०२)	३८७७९.३५	६३३७१.१९	१६६६२.६५	(४२१६५.९६)	३८७७९.३५	६२३९३.६०
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	१६७६६.0१	(४३७५८.०२)	३८७७९.३५	६३३७१.१९	१६६६२.६५	(४२१६५.९६)	३८७७९.३५	६२३९३.६०
समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१० प्रती)	१९0१00.00	१९०१००.००	१६५१००.००	१९०१००.००	१९0१00.00	१९०१००.००	१६५१००.००	१९०१००.००
राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे)				३७६५३४.८५				३७५८८९.८८
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/-प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही) (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)								
अ. मूळ	0.00	(२.५७)	7.34	\$.७३	33.0	(১४.۶)	२.३५	3.90
ब. सौमिकृत	0.७१	(२.४५)	२.३५	३.५५	0.७१	(7.38)	२.३५	३.५२
टिप:								

सेबी (लिस्टिंग ऑण्ड अद्रर डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह साद्रर करण्यात आलेली तिमाही व वर्षांकरिता वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या बीएसई वेबसाईटवर व कंपनीच्या www.bcommercial.org वेबसाईटवर उपलब्ध आहे. खाली दिलेला क्युआर कोड स्कॅन करून ते ॲक्सेस करता येते.

वरील निकालांचे लेखासमितीने पुनर्विलोकन निष्कर्षाचे केले आहे आणि १४.०८.२०२५ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करून नोंदपटावर घेतले.

बालगोपाल कमर्शियल लिमिटेडकरिता सही/ विजय लालनापमाट यादव व्यवस्थापकीय संचालक डीआयएन:०२९०४३७०



ADOR MULTI PRODUCTS LIMITED Regd. Off: Ador House, 5th Floor, 6 K Dubash Marg, Fort Mumbai - 400 001

CIN:L85110MH1948PLC310253 Website: www.adormultiproducts.com E-mail: info@adormultiproducts.com

EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS. FOR QUARTER ENDED JUN 30, 2025

						(₹	n lakh Except EPS)
		S	tandalone		Co	d	
		For Quarter Ended Ye		Year Ended	For Quarter Ended		Year Ended
SL No	Particulars	30.06.2025	30.06.2024	31.03.2025	30.06.2025	30.06.2024	31.03.2025
		(Un Audited)	(Un Audited)	(Audited)	(Un Audited)	(Un Audited)	(Audited)
1.	Total Income from Operations	30.02	66.56	217.97	30.01	66.56	217.97
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax,						
	Exceptional and/or Extraordinary items#)	(28.26)	(24.30)	(66.03)	(28.32)	(3.65)	(56.68)
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after						
	Exceptional and/or Extraordinary items#)	(28.26)	(24.30)	(66.03)	(28.32)	(3.65)	(319.05)
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after						
	Exceptional and/or Extraordinary items#)	(28.26)	(24.30)	(63.55)	(28.32)	(3.65)	(316.58)
5.	Total Comprehensive Income for the period						
	[Comprising Profit / (Loss) for the period(after tax)						
	and Other Comprehensive Income (after tax)]	(28.26)	(24.30)	(63.94)	(28.32)	(3.65)	(316.97)
6.	Equity Share Capital	956.09	467.36	467.36	956.09	467.36	467.36
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown						
	in the Audited Balance Sheet of the previous year			(260.77)			438.88
8.	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing						
	and discontinued operations) - Basic:	(0.30)	(0.52)	(1.37)	(0.30)	(80.0)	(6.78)
	Diluted:	(0.30)	(0.52)	(1.37)	(0.30)	(80.0)	(6.78)

Note:

Date: 13th August 2025

ठिकाण: मुंबई

दिनांक: १४.०८.२०२५

ador

MULTIPRODUCTS

- The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results ended 30 Jun, 2025 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange www.bseindia.in and the listed entity www.adormultiproducts.com
- The Company holds shares in its two subsidiary i.e., 58.00% Anamoticals Ador India Pvt ltd. and 52.75% in 1908 E-Ventures Pvt. Ltd.

Previous Period's figures have been re-grouped wherever necessary to facilitate comparison.

Place: Mumbai

For Ador Multiproducts Ltd. Sd/-Managing Director & CFO

Weisshorn Realty Private Limited

(formerly known as Picard Angst India Private Limited) CIN: U70109MH2019FTC431355

Registered Office: Unit 1708, Level 17, One BKC, Wing B & C, Plot No C-66, G Block, BKC, Bandra(East), Mumbai, Mumbai, Maharashtra, India, 400051 EXTRACT OF STATEMENT OF AUDITED STANDALONE FINANCIALS RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2025

Quarter ended Year ended S.No **Particulars** June 30, 2025 | March 31, 2025 | June 30, 2024 March 31, 2025 (Unaudited) (Audited) (Unaudited) (Audited) 1 Total Income from Operations 1,29,425 29,714 16,307 35,175 2 Profit / (Loss) for the period before tax (3,010)9.524 (19.043)(14,908)3 Profit / (Loss) for the period after tax (3,010)14,663 (19,043)(9,769)Paid up Equity Share Capital (Face value: Rs.10 4 per Share) 7000 7000 5 Reserves (excluding Revaluation Reserve) (1,06,048) (1,03,037 (1,12,312) (1,03,037) 6 Securities Premium Account (96,037) 7 Net worth (99,048 (96,037 (1,05,312 27,50,000 27,50,000 19,50,000 27,50,000 8 Paid up Debt Capital/ Outstanding Debt NA 9 Outstanding Redeemable Preference Shares (36) 10 Debt Equity Ratio (28) (19 (36) Earnings / (Loss) per equity share in Rs.: 11 (4.30)20.95 (27.20)(13.96)(1) Basic (4.30)20.95 (27.20) (13.96)(2) Diluted NA NA NA 12 | Capital Redemption Reserve NA NA NA 13 Debenture Redemption Reserve (Refer Note c) NA NA 14 Debt Service Coverage Ratio (Refer Note d) NA NA NA NA 15 Interest Service Coverage Ratio (Refer Note d NA NA NA NA

Note a) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation of the SEBI(Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015 read with SEBI circular 5th July,2016. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) BSE Limited (www.bseindia.com).

b) The above results were reviewed and approved by the Board at its meeting held on August 12, 2025. c) Since company has incurred losses for the reported financial year.

of Weisshorn Realty Private Limited (formerly known as Picard Angst India Private Limited) Sd/-Ajay Sirohi

Date: August 12, 2025

Place: Mumbai

DIN:07634663 **Shoquba Realty Private Limited**

CIN: U68100MH2024PTC426680

Registered Office: 2nd floor, Napha Kalina Project, Nr University, Nr Raheja centre point, CST Road, Santacruz East, Vidyanagari, Mumbai, Maharashtra, India, 400098

EXTRACT OF STATEMENT OF FINANCIALS RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2025

	Particulars	Quart	er ended	For the period June 07, 2024 to June 30,	For the period June 30, 2024 to March 31, 2025	
S.No		June 30, 2025	March 31, 2025	2024		
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	
1	Total Income from Operations	-	-	-	-	
2	Profit / (Loss) for the period before tax	(3,782)	(4,633)	-	(9,470	
3	Profit / (Loss) for the period after tax	(3,782)	(4,633)	-	(9,470	
4	Paid up Equity Share Capital (Face value: Rs.10					
4	per Share)	1,000	1,000	10	1,000	
5	Reserves (excluding Revaluation Reserve)	(3,782)	(9,470)	-	(9,470	
6	Securities Premium Account	-	-	-	-	
7	Net worth	(2,782)	(8,470)	10	(8,470	
8	Paid up Debt Capital/ Outstanding Debt	23,66,576	23,17,473	•	23,17,473	
9	Outstanding Redeemable Preference Shares	NA	NA	NA	NA	
10	Debt Equity Ratio	(193)	(274)	-	(274	
	Earnings / (Loss) per equity share in Rs.:					
11	(1) Basic	(37.82)	(46.33)	-	(94.70	
	(2) Diluted	(37.82)	(46.33)	-	(94.70	
12	Capital Redemption Reserve	NA	NA	NA	N/	
13	Debenture Redemption Reserve (Refer Note c)	NA	NA	NA	N/A	
14	Debt Service Coverage Ratio (Refer Note d)	NA	NA	NA	N/A	
15	Interest Service Coverage Ratio (Refer Note d)	NA	NA	NA	N/	

Note a) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation of the SEBI(Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015 read with SEBI circular 5th July,2016. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) BSE Limited (www.bseindia.com)

) The above results were reviewed and approved by the Board at its meeting held on August 12, 2025.

) Debenture redemption reserve shall be created out of profits of the company available for payment of dividend. Since the company did not have any profits available for payment of dividend hence no amount was transferred to Debenture Redemption Reserve. For and on behalf of the Board of Directors

of Shoquba Realty Private Limited Sd/-Ajay Sirohi Director DIN:07634663

Place : Mumbai Date: August 12, 2025

d) Since company has incurred losses for the reported financial year.